

May 17, 2023

Department of Corporate Services BSE Limited, Mumbai 400001 The Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Mumbai 400051

Through: BSE Listing Centre

Through: NEAPS

Scrip code: 533273

Scrip Symbol: OBEROIRLTY

Debt - 973653, 973654, 973655

Sub: Newspaper advertisement w.r.t financial results for Q4FY23 and FY23

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the newspaper advertisement w.r.t the financial results for the quarter and year ended March 31, 2023.

The advertisements were published in Financial Express (all edition) and Loksatta (Mumbai).

Request you to kindly take note of the above and oblige.

Thanking you.

For Oberoi Realty Limited

Bhaskar Kshirsagar Company Secretary

Encl: As above.

## लवकरच डेंग्यूची लस विकसित



नवी दिल्ली: लवकरच डेंग्यूची देशी लस विकसित केली जाणार आहे. अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन आयोगाचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले. डेंग्यूची लस विकसित करण्यासाठी दोन कंपन्या कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ही लस डेंग्यूसाठी रामबाण उपाय ठरणार असून एका कंपनीने या लशीच्या दोनपैकी एका टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आले. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाची मान्यता मिळवून या लशीचा वापर केला

स्टुडट्सकरता..

तन्वी ओजसा

बेस्ट टॉनिक

रोज घ्या



Manikchand

होता. ही लस विकसित करण्यासाठी संशोधकांकडन अभ्यास केला जाता आहे. अभ्यासाचे प्राथमिक उद्दिष्ट सुरक्षा मूल्यांकन, रोगप्रतिकारक शक्ती आणि विरेमिया (रक्तातील विषाणूंची उपस्थिती) मुल्यांकन आहे.

डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. इंडिस इंजिप्ती डासाच्या चावण्यामुळे डेंग्यू प्रसारित होतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. डेंग्यूचा डास चावल्यानंतर त्याची लक्षणे तीन ते चार दिवसांत दिस् लागतात. संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे रुग्णामध्ये तीन दिवस ते चौदा दिवस टिकतात. डेंग्यू तापासोबत थंडी वाजून ताप येणे, घसा, डोके आणि सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात. यामुळे रुग्णाला अशक्तपणादेखील जाणवतो. डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी गुलाबी रंगाचे पुरळही उठतात. त्याशिवाय शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी



तन्वी क्लिनिक रोज फ्री चेकअप : तन्वी घंटाळी ठाणे : 9769695892 । तन्वी दादर : 9833683621 क्री फोन कन्सल्टेशन : 9137231554 | 🚳 क्री व्हाट्सअप कन्सल्टेशन : 9820075812 | होम डिलिव्हरी (तन्वी ऑफिस ) : 9820075813

### दादर-धुळे विशेष गाडीमध्ये डब्यांच्या संख्येत वाढ

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाडीला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणीचे कायमस्वरूपी डबे अनुक्रमे १८ मे आणि २० मे रोजीपासून वाढवण्याचा निर्णय मध्य

झारखंडमधील

कुख्यात गुंडाला

पकडण्यात यश

मुंबई: झारखंड येथील कुख्यात

गुंड अमन सुशील श्रीवास्तव ऊर्फ

रोहन विनोद कुमार (३१) याला

दहशतवादविरोधी पथकाने नवी

मंबईत पकडले. झारखंड

पोलिसांसोबत ही संयुक्त कारवाई

करण्यात आली. अमनविरोधात

झारखंड राज्यातील एकूण ४०

गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

त्याचा २०१५ पासून शोध सुरू

फरार आरोपी अमन सुशील

श्रीवास्तव ऊर्फ रोहन विनोद कुमार

(३१) याला दहशतवादविरोधी

पथक, नवी मुंबई युनिट व झारखंड

ए.टी.एस यांनी वाशी रेल्वे स्थानक

परिसरातून सापळा रचून ताब्यात

घेतले. आरोपी अमन सुशील

श्रीवास्तव ऊर्फ रोहन विनोद कुमार याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे

झारखंड राज्यात दाखल असून

त्यात खंडणी, हत्या, बेकायदा

शस्त्र बाळगणे व बेकायदा कृत्य

प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए)

अनेक गुन्हे दाखल आहेत.

नवी मुंबईतून

रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आता या दोन्ही गाड्यांची संरचना एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान, ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी अशी असणार आहे. नव्याने जोडण्यात आलेल्या शयनयान

डब्याचे आरक्षण १७ मे रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होईल. अतिरिक्त तीन सामान्य द्वितीय श्रेणी अनारक्षित डबे म्हणून धावतील. या डब्याचे तिकीट यूटीएस ॲपद्वारे काढता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

# 'वंदे भारत'ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत

#### कोकण रेल्वेमार्गावर चाचणी; सीएसएमटी ते मडगाव अंतर विक्रमी वेळेत पार

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची मंगळवारी चाचणी घेण्यास सुरुवात केली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे. देशातील सर्वात

मंगळवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू राहणार असून तपासणीचा । आढावा घेऊन निष्कर्ष काढले जातील. तसेच चाचण्यांचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांत सादर केला जाईल.

रजनीश कुमार गोयल, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक

पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली. तर सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असन पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव चालवण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.

मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज

टर्मिनस येथून पहाटे ५.५३ वाजता निघाली आणि प्रभावी वेळेत अंतर कापून दुपारी १२.५० वाजता गोव्यात पोहोचली. चाचणी करतेवेळी वंदे भारतचा उल्लेखनीय वेग पाहता भविष्यात मुंबई-गोवा प्रवास अत्यंत वेगवान होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबई सेंट्रल

आणि गांधीनगर यांना जोडणाऱ्या

करण्यात येणार आहे. गृहनिर्माण

आणि शहरी कार्य मंत्रालय आणि

रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान

इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी

(जायका) सोबत सामंजस्य करार

केला. गुजरातमधील साबरमती,

पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशानंतर. मध्य रेल्वे मार्गावर मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर दोन अतिरिक्त गाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांनी त्यांचा वेग, आराम आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी याआधीच सर्वत्र प्रशंसा मिळवली

पर्यटनाला चालना

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने

मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा

अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा

आहे. मार्गाच्या चाचण्यांनी एक्स्प्रेसची

कार्यक्षमता, सुरिक्षतता आणि प्रवासी

सुविधांची कठोर चाचणी घेतली जात

ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची

आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही

आणि आर्थिक वाढ होणार आहे,

अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने

दिली.

ठाकुर्लीजवळ लोकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

डोंबिवली: कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री दोन तरुणांचा लोकलने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे मार्गात उभे राहून मोबाइलवर रील्स बनविताना या तरुणांचा मृत्यू झाला की रेल्वे मार्ग ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला, याचा तपास डोंबिवली लोहमार्ग पोलीस करत आहेत. चेतन गोगावले, सुयोग उतेकर अशी मयत तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी या मयत तरुणांचे मोबाइलचे भाग जमा करून ते तांत्रिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. या तपासणीतून ते रेल्वे मार्गात उभे राहून रील्स बनवीत होते की ते मार्ग ओलांडत होते याचा माग लागणार आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत परिसर विकासासाठीची पहिली बैठक संपन्न

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकाच्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत हा विकास करण्यात येणार असून वांद्रे-कुर्ला संकुल बुलेट ट्रेन परिसर विकासासाठी मंगळवारी पहिली बैठक पार पडली.

बीकेसीसह बुलेट ट्रेन स्थानक परिसरांचा लवकरच विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत विविध विभगाचे उपस्थित

देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणार आहे. या प्रकल्पाचे काम राज्यात आणि देशात वेगात सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पाचे शेवटचे स्थानक आणि टर्मिनस बीकेसी येथे असणार आहे. त्यामुळे येत्या काळात बीकेसीचे महत्त्व आणखी वाढणार आहे. अशात बुलेट ट्रेन मार्गिकेतील सर्व स्थानक परिसराचा विकास

खादी आणि ग्रामोद्योग आयोग

Ministry of MSME (Govt. of India)

राष्ट्रीय पुरस्कार २०११ प्राप्त) 💳

गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स

ॲडव्हान्स ब्युटिशिअन कोर्स

हेअर एनोटोमी कट (११) इंटरनेशनल

हेअर स्टाइल (१५) स्मुधींग, केरीटींग

हाइलाइटींग, मशीनरी फेशियल,

०३+ ओरोमा, शेरील, मिक्स फ्रुट (४)

पीलिंग, पॉलिसिंग, डिटॅन, बॉडी मसाज,

स्पा ट्रिटमेंट (५) मेकअप, महाराष्ट्रीयन

ब्रायडल मेकअप, साडी ड्रेपींग फूल कोर्स

दिः १८.०५.२०२३ ते १५.०६.२०२३

गर्व्हमेंट प्रोजेक्ट लोन रु. ५० लाख योजने सहित

अधिक माहिती साठी संपर्क

मटेरीयल सह प्रॅकटीस,फक्त महिलांसाठी

पोली गाव, गावदेवी मैदाना जवळ, बोरीवली (पश्चिम), मुंबई-९२

नयना 9892822343 <sup>ਧਠੀਡ</sup> 9359620979

सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार स्थानकासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलद्वारे अंदाजे रु. १.०८ लाख कोटी इतका खर्च

neon सहाऊर्ज

अपेक्षित आहे. सुमारे ५०८ किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थनाके असून त्याचा प्रस्तावित वेग सुमारे ३२० ते ३५० किमी प्रतितास असेल. या प्रकल्पामुळे मुंबई शहर ठाणे, वसई, विरार, बोईसर, तारापुर, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रवाशांना आणि उद्योगांना फायदा होईल. प्रकल्पाच्या संरेखनातील १२ स्थानकांपैकी. बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही ४ स्थानके महाराष्ट्रात आहेत ज्यांची लांबी १५६ किमी इतकी

बीकेसीसह राज्यातील चार स्थानकांचा विकास कसा करायचा यावर यावेळी चर्चा झाली. तर बीकेसीत बुलेट ट्रेनचे टर्मिनस आणि स्थानक होणार असून ही अभिमानाची बाब असल्याचे यावेळी महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले. तर बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाचा विकास करताना इतर वाहतुक व्यवस्थेशी या स्थानकाला जोडण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

# महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)

आँध रोड, स्पायसर कॉलेज समोर, पशुसंवर्धन आयुक्तालयाशेजारी, आँध, पुणे - ४११ ००७. फोन नं. (०२०) ३५०० ०४५०

महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजना

#### जाहीर निवेदन

हाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपांकरिता शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दि. १७ मे, २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे :

अ.क्र.	प्रवर्ग	3 HP	4 HP	७.५ HP
9	खुला (१० टक्ने)	रु. १९,३८०/-	रु. २६,९७५/-	रु. ३७,४४०/−
2	अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती (५ टक्के)	क. ९,६९०/-	रू. १३,४८८/-	रु. १८,७२०/-
0		1 5 \5		

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम–कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जामार्फत करण्यात येत आहे. महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करुन दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल. योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट/फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये.

महासंचालक, महाऊर्जा



OBEROI REALTY LIMITED

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai – 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoirealty.com, Website: www.oberoirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. in Lakh, except per share data)

		Quarter	ended	Year ended	
SI.	Particulars	31/03/2023	31/03/2022	31/03/2023	31/03/2022
No.		Audited (Refer note 2)	Audited (Refer note 2)	Audited	Audited
1	Revenue from Operations	96,143	82,346	4,19,258	2,69,397
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	33,059	32,998	2,00,347	1,11,398
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	33,059	32,998	2,00,347	1,11,398
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)	48,029	23,235	1,90,454	1,04,710
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	48,016	23,278	1,90,393	1,04,787
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)	V	.0000000	11,84,652	7,21,931
8	Securities Premium Account	Ē.	-	2,83,236	2,83,323
9	Net worth	12,21,012	10,41,614	12,21,012	10,41,614
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,94,409	2,85,547	3,94,409	2,85,547
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each)  1. Basic	13.21	6.39	52.38	28.80
	2. Diluted	13.21	6.39	52.38	28.80
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710
13	Debentures redemption reserve	11.7			-
14	Debt equity ratio	0.32	0.27	0.32	0.27
15	Debt service coverage ratio	0.47	0.89	1.41	0.56
16	Interest service coverage ratio	3.89	6.00	7.39	5.99

Not annualised, except year end Basic and Diluted EPS

Mumbai, May 16, 2023

with the Company or with the Depository.

The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the Audited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

2. The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures up to the third quarter of the respective financial year.

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their websites

. The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The standalone financial results are summarised below:

(Rs. in Lakh) **Particulars** Year ended Quarter ended

31/03/2023 31/03/2022 31/03/2023 31/03/2022 Audited Audited Audited (Refer note 2) (Refer note 2) 57,393 25,808 Total revenue (including other income) 1,62,968 1,07,481 Profit before tax 20,667 7,289 89,114 49,851 Profit after tax 15,878 5,503 70,335 38,188 For and on behalf of the Board

> Vikas Oberoi Chairman & Managing Director

Attention Members-registration of email id address In terms of the circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Securities and Exchange Board of India (SEBI), Oberoi Realty Limited will be sending its Annual Report for FY2022-23, and the Notice of 25th Annual General Meeting to be held in 2023 only by email to the members whose e-mail addresses are registered

Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form are requested to register their e-mail addresses by sending following details on cs@oberoirealty.com : (A) their folio number, (B) their email id, and (C) scanned copy of their (i) share certificate (front & back), (ii) PAN card (self attested), (iii) Aadhar Card (self attested). Members holding shares in demat mode are requested to update their email address with their depository participant.

# उच्च रक्तदाब, मधुमेह रोखण्यासाठी आशा सेविकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जीवन शैलीशी निगडित आजारांना 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जाते. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी

महानगरपालिकेकडून आरोग्य सेविका आणि आशा सेविकांनी २४ प्रभागांमधील झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. यामध्ये २९ हजार ६२४ उच्च रक्तदाबाचे संशयित रुग्ण आढळून आले आहे. या बाधितांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'जागतिक उच्च रक्तदाब दिना'निमित्त केले आहे.

सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप १५ तपासणी केंद्रे

२ ऑगस्ट २०२२ ते ६ मे एप्रिल २०२३ दरम्यान १५ तपासणी केंद्रात १ लाख ३७ हजार ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील १४ हजार ३४२ उच्च रक्तदाबाचे संशयित, तर १४,६८३ मधुमेहाचे संशयित रुग्ण आढळून आले. ५,५८९ रुग्णांना दोन्ही म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह संशंयित असल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३ मध्ये ३० वर्षोपेक्षा जास्त वयाच्या २३,७१४ व्यक्तींनी पालिकेच्या दवाखान्यातून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून घेतली आहे. तर आपला दवाखान्यातून ५३,५५७ रुग्णांनी तपासणी करून घेतली आहे.

लागणे, अनियमित हृदयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ आहेत. परिणामकारक बृहन्मुंबई

आठवड्यातील प्रत्येक बुधवारी सेविकांच्या मदतीने ५४९ व्यक्तींची तपासणी करण्यात

वाटणे, ही उच्च रक्तदाबाबची बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन या रुग्णांना अधिकाधिक वैद्यकीय औषधोपचार मिळावेत, यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरीय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ४ जानेवारी २०२३ पासून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून

आरोग्य सेविका आणि आशा मुंबई उपनगरांसह झोपडपट्ट्यांच्या भागात लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात घरोघरी भेट देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले जाते. या सर्वेचा सध्या १९ वा टप्पा पूर्ण झाला आहे. १९ व्या टप्प्यापर्यंत २४ प्रभागांमधील तब्बल २ लाख ६१ हजार १८५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४ लाख ४५ हजार

#### खारदांडा कोळीवाडा आगीतील जखमींवर नंशनल बन्स सेंटरमध्ये उपचार

मुंबई : खारदांडा कोळीवाडा परिसरात सोमवारी सकाळी वायुगळतीमुळे लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाले होते. या सर्वांवर ऐरोलीतील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन रुग्णांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

आगीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना सोमवारी तातडीने महापालिकेच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. यामध्ये दोघांना भाभा रुग्णालयात, दोघांना कस्तुरबा रुग्णालयात आणि दोन रुग्णांना नॅशनल बर्न्स सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र कस्तुरबा आणि रुग्णालयांतील रुग्णांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना मंगळवारी ऐरोलीतील नॅशलन बर्न्स सेंटरमध्ये हलविण्यात आले.

सर्वच रुग्णांना शरीरात खोल

जखम झाली असून सर्वांच्या

फुप्फुसात जखमा झाल्या आहेत.

जखमींपैकी सखुबाई जैयस्वाल

(६५) ८७ टक्के भाजल्या असून

त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

epaper loksattacom

#### वंध्य दाम्पत्याला सरोगसीचा पर्याय निवडण्यास मज्जाव सुधारित कायद्यातील तरतुदीला उच्च न्यायालयात आव्हान

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कृत्रिम मातृत्वासाठी (सरोगसी) आवश्यक असलेल्या बीज दात्यावर बंदी घालणाऱ्या आणि वंध्य जोडप्याला सरोगसी पर्याय निवडण्यापासून मज्जाव करणाऱ्या सरोगसी कायद्यातील सुधारणेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

सरोगसी कायद्यातील सुधारित नियमानुसार, बीज दात्याला बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच. पती किंवा पत्नी अनुक्रमे शुक्राणू किंवा बीज तयार करू शकत नसतील तर त्यांना सरोगसी कायद्यांतर्गत सुविधा मिळू शकत नाहीत. परंतु, सरोगसी कायदा किंवा नियम सरोगसीसाठी बीज दात्याचे सहकार्य घेण्यास मनाई करत नाही. असे असताना कोणत्याही कायदेशीर आणि तार्किक कारणांशिवाय सरोगसी कायदा किंवा नियमांमध्ये अशा प्रकारे बदल करून बीज दात्यावर बंदी घालणे अथवा वंध्य दाम्पत्याला सरोगसीच्या लाभांपासून

वंचित ठेवणे हे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच ही दुरुस्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

याचिकाकर्त्या जोडप्याने नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न केले. परंतु महिलेच्या गर्भाशयाचा आकार लहान असल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकली नाही. याचिकाकर्त्या दाम्पत्याने सरोगसीसाठी मुंबईतील विविध दवाखान्यांत संपर्क साधला. तथापि एकाही दवाखान्याची नोंदणी झालेली नाही आणि मुंबईत एकही सरोगसी दवाखाना सुरू झालेला नाही. परिणामी त्यांचा सरोगसीसाठीचा अर्ज एकाही दवाखान्याने विचारात घेतला नाही. त्यामुळे दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. सरोगसी कायद्यातील उपरोक्त सुधारणेमुळे जवळजवळ ९५ टक्के इच्छुक जोडप्यांना सरोगसीचा लाभ घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल, अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

#### साडेतीन वर्षांनी खलाशांची सुटका

आली

पालघर : गुजरात राज्यातील मंगरूळ- वेरावल येथील बोटींवर काम करणारे पालघर जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांपैकी पाच खलाशांची मंगळवारी सुटका करण्यात आली.

डिसेंबर २०१९ मध्ये मंगरूळ भागातील मासेमारी बोटींवर काम करणाऱ्या जयवंत पालकर (३९) व जितेश पालकर (१९) अर्जुन डावरे (३१), जितेश दिवा (२०) व विलास कोंढारी (३२) यांना पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यांची सटका होऊन ते मंगळवारी सायंकाळी परतले. बोटमालकांनी घरी पोहोचण्यासाठी दिलेले वाहन सायंकाळी उशिराने तलासरी तालुक्यातील आमगाव येथे पोहोचले.

संपूर्ण हंगामासाठी खलाशी म्हणून कामावर गेले असता पाकिस्तानी तटरक्षक दलाने बोटीवरील खलाशांना ताब्यात घेतले होते. अन्य प्रवाशांच्याही सुटकेची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली आहे.



Franklin Templeton Mutual Fund
One International Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg,
Elphinstone Road (West), Mumbai 400013

Income Distribution cum capital withdrawal (IDCW) in Franklin India Corporate Debt Fund, Franklin India Debt Hybrid Fund, Franklin India Money Market Fund and Franklin India Equity Savings Fund

The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following Income Distribution cum capital withdrawal (IDCW):

Name of the Schemes / Plans / Options	Face Value per Unit (₹)	Amount of IDCW per Unit <sup>#</sup> (₹)	NAV per Unit as on May 15, 2023 (₹)
Franklin India Corporate Debt Fund (FICDF)			7
FICDF - Monthly IDCW Plan	10.00	0.080	14.9005
FICDF - Monthly IDCW Plan - Direct	10.00	0.085	16.5878
Franklin India Debt Hybrid Fund (FIDHF)	50 O		
FIDHF - Monthly IDCW Plan	10.00	0.085	12.5409
FIDHF - Monthly IDCW Plan- Direct	10.00	0.003	14.0365
Franklin India Money Market Fund (FIMMF)			
FIMMF - Monthly IDCW Plan	10.00	0.050	10.3028
FIMMF - Monthly IDCW Plan- Direct	10.00	0.030	10.7211
Franklin India Equity Savings Fund (FIESF)			
FIESF - Monthly IDCW Plan		0.040	11.6508
FIESF - Monthly IDCW Plan - Direct	10.00	0.080	12.3515
FIESF- Quarterly IDCW Plan	10.00	0.200	11.3070
FIESF- Quarterly IDCW Plan - Direct		0.225	12.2363

immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the IDCW plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar / Depositories as on the Record Date shall be entitled to receive IDCW. The investors in the IDCW re-investment plan/option will be allotted units for the IDCW amount at the NAV of next Business Day after the Record Date.

# Please note that the IDCW payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned IDCW rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.


Pursuant to payment of IDCW, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sd/-

Authorized Signatory
Date: May 16, 2023

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Ц.		,	' '	per oriale data)
SL No.	Particulars	Quarter Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited
1.	Total Income from operation (net)	5543	24550	22745
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
П	Exceptional and/or Extraordinary items)	179	880	672
3.	Net Profit / (Loss) for the period before tax			
П	(after Exceptional and/or Extraordinary items)	179	880	672
4.	Net Profit/(Loss) for the period after tax			
П	(after Exceptional and/or Extraordinary items#)	119	620	512
5.	Total Comprehensive Income for the period			
П	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
П	and Other Comprehensive Income (after tax)]	114	600	492
6.	Equity Share Capital	900	900	900
7.	, ,			
П	as shown in the Audited Balance Sheet of			
П	the previous year"	-	-	-
8.	Earnings Per Share			
	(a) Basic	1.27	6.67	5.47
	(b) Diluted	1.27	6.67	5.47

Notes: 1. The above Audited Financial Results, as recommended by the Audit Committee were approved by the Board of Directors at its Meeting held on 15th May 2023. As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The statutory auditors have conducted the audit of financial statements and have expressed an unqualified audit opinion.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the

Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at https://www.shetron.com/download.php?id=519&report\_id=234
3. Figures of the corresponding period have been re-classified/regrouped wherever considered necessary.

By Order of the Board for Shetron Limited
Place: Bengaluru
Diwakar S Shetty
Date: 15.05.2023
Executive Chairman & Whole Time Director



Dr. Lal PathLabs Limited
Corporate Identification Number: L74899DL1995PLC065388
Regd. Office: Block E, Sector-18, Rohini, New Delhi-110085
Corporate Office: 12th Floor, Tower B, SAS Tower, Medicity, Sector-38, Gurugram-122001, Haryana
Tel.: +91-124-3016500; Fax: +91-124-4234468
Website: www.lalpathlabs.com; E-mail: cs@lalpathlabs.com

#### NOTICE FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given to those shareholders who have not claimed/enchased their dividend since Financial Year 2015-16 (final dividend) and the same has remained unclaimed and unpaid for a period of seven consecutive years.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time (IEPF Rules), the Equity Shares in respect of which dividends have remained unclaimed and unpaid by the Shareholders for seven consecutive years, are mandated to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority established by the Central Government. Accordingly, the Equity Shares of all shareholders who have not claimed their dividend, since Financial Year 2015-16 (final dividend) are liable to be transferred to IEPF.

In this regard, individual notices/letters have been sent to all the concerned

shareholders through speed post at their latest addresses available with the Company/ Depositories and the details of such shareholders are being displayed on the website of the Company at (www.lalpathlabs.com). All concerned shareholders are hereby again requested to claim their unclaimed dividend amount(s) on or before August 14, 2023 by making an application to the Company and/or its Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Link Intime India Private Limited. Any claim made after the abovementioned date shall not be considered valid and will not be taken on record. Please note that no claim shall be lie against the Company or its RTA in respect of individual amount, shares and other benefits accruing thereon, so transferred to the IEPF. The Shareholders can however, claim their unclaimed dividend(s) and share(s), if any already transferred to the IEPF by following procedure stipulated in the IEPF

For further information/clarification on the subject matter, you may contact the undersigned by sending an e-mail at cs@lalpathlabs.com or reach out to our RTA, M/s Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot NH-2, C-1, Block, LSC near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058, Tel: 011-41410592, E-mail: iepf.shares@linkintime.co.in.

epf.shares@linkintime.co.in.
For **Dr. Lal PathLabs Limited**Sd/-

Place: Gurugram Vinay Gujral

Date: 16.05.2023 Company Secretary and Compliance Officer

R E A L T Y

**OBEROI REALTY LIMITED** 

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai – 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoirealty.com, Website: www.oberoirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. in Lakh, except per share data)

		Quarter	ended	Year ended		
SI.	Particulars	31/03/2023	31/03/2022	31/03/2023	31/03/2022	
No.		Audited (Refer note 2)	Audited (Refer note 2)	Audited	Audited	
1	Revenue from Operations	96,143	82,346	4,19,258	2,69,397	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	33,059	32,998	2,00,347	1,11,398	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	33,059	32,998	2,00,347	1,11,398	
Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)		48,029	23,235	1,90,454	1,04,710	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	48,016	23,278	1,90,393	1,04,787	
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360	
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)	304809900400	2 2700000	11,84,652	7,21,931	
В	Securities Premium Account			2,83,236	2,83,323	
9	Net worth	12,21,012	10,41,614	12,21,012	10,41,614	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,94,409	2,85,547	3,94,409	2,85,547	
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each)  1. Basic	13.21	6.39	52.38	28.80	
	2. Diluted	13.21	6.39	52.38	28.80	
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710	
13	Debentures redemption reserve	1(8)				
14	Debt equity ratio	0.32	0.27	0.32	0.27	
15	Debt service coverage ratio	0.47	0.89	1.41	0.56	
16	Interest service coverage ratio	3.89	6.00	7.39	5.99	

Not annualised, except year end Basic and Diluted EPS Notes:

1. The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the Audited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures up to the third quarter of the respective financial year.
 For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their websites.

stated above.

4. The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The

| Standalone financial results are summarised below: (Rs. in Lakh)
| Particulars | Quarter ended | Year ended | 31/03/2023 | 31/03/2023 | 31/03/2023 | 31/03/2022 | 31/03/2022 |

	Qualto	CHUCU	31/03/2023 Audited 1,62,968 89,114 70,335	aro u	
	31/03/2023	31/03/2022	31/03/2023	31/03/2022	
	Audited (Refer note 2)	Audited (Refer note 2)	Audited	Audited	
Total revenue (including other income)	57,393	25,808	1,62,968	1,07,481	
Profit before tax	20,667	7,289	89,114	49,851	
Profit after tax	15,878	5,503	70,335	38,188	
	00 100 7	100	Parameter for	alf of the Decod	

For and on behalf of the Board Vikas Oberoi

Mumbai, May 16, 2023

with the Company or with the Depository.

Chairman & Managing Director

Attention Members-registration of email id address
In terms of the circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Securities and Exchange Board of India (SEBI), Oberoi Realty Limited will be sending its Annual Report for FY2022-23, and the Notice of 25th Annual General Meeting to be held in 2023 only by email to the members whose e-mail addresses are registered

Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form are requested to register their e-mail addresses by sending following details on cs@oberoirealty.com: (A) their folio number, (B) their email id, and (C) scanned copy of their (i) share certificate (front & back), (ii) PAN card (self attested), (iii) Aadhar Card (self attested). Members holding shares in demat mode are requested to update their email address with their depository participant.



#### **CHEMPLAST SANMAR LIMITED**

Regd.Office: 9, Cathedral Road, Chennai - 600 086 Tel: +91 44 2812 8500 site: www.chemplastsanmar.com E-mail id: grd@sanmargroup

Website: www.chemplastsanmar.com E-mail id: grd@sanmargroup.com CIN: L24230TN1985PLC011637

#### Extract of consolidated and standalone audited financial results for the Quarter and Year ended 31st March 2023

(Rs. in Crores - except for EPS data)

	Particulars	Consolidated				Standalone			
SI. No.		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
110.		31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022
1	Revenue from operations	1146.83	1806.95	4941.08	5891.99	427.72	648.64	2196.67	2012.15
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) (Refer note b below)	56.49	280.10	252.01	795.55	9.60	166.70	216.49	433.63
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) (Refer note b below)	56.49	280.10	171.51	795.55	9.60	166.70	166.69	433.63
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) (Refer note b below)	46.08	231.64	152.35	648.65	8.22	148.12	145.57	379.48
5	Total comprehensive income for the period	46.86	365.86	152.87	783.46	8.77	273.70	145.93	505.48
6	Equity Share Capital	79.06	79.06	79.06	79.06	79.06	79.06	79.06	79.06
7	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (Not annualised) (for continuing and discontinued operations) (Rs.) -								
	1. Basic:	2.91	14.65	9.64	43.66	0.52	9.37	9.21	25.54
	2. Diluted:	2.91	14.65	9.64	43.66	0.52	9.37	9.21	25.54

#### Notes:

- a) The above is an extract of the detailed format of quarter and year ended audited financial results filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarter and year ended audited financial results are available on the stock exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on our website www.chemplastsanmar.com.
- b) Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. During the year, the Zero COVID policy in China and the resultant COVID related shutdown there, had resulted in a sharp contraction of demand for PVC resin in that country. On account of this, there was a spike in exports of PVC resin from China, leading to a steep fall in finished products prices in India as well as feedstock prices. In line with generally accepted accounting principles, the Group had written down the carrying value of stocks of major intermediates and finished products, to levels corresponding to the net realisable value of finished products, leading to an exceptional charge during the year in consolidated and standalone financials of Rs. 80.50 Crores and Rs. 49.80 Crores respectively.
- c) Other Equity as per consolidated and standalone financials (excluding revaluation reserve) as at 31st March 2023 was Rs. 223.57 Crores and Rs. 2751.12 Crores respectively and as at 31st March 2022 was Rs. 26.70 Crores and Rs. 2580.27 Crores respectively.

For and on behalf of the Board Chemplast Sanmar Limited

Ramkumar Shankar Managing Director DIN: 00018391

Chairman DIN: 00007875

Vijay Sankar



Rules.



Place: Chennai

Date: 16th May 2023

